

Advisors

Adoor Gopalakrishnan
Resul Pookkuttu
Ravi Subramanian
Satchidanandan
Laxman Gaikwad
Bose Krishnamachari
Uma Da Cunha
C Gouridasan Nair

Festival Director
Mohan Kakanadan
(9820 55 6869)

Executive Director
Sabarinath M
(9819 16 0980)

Presented by

Kaakka



P4C



15 भाषांतील 70 लेखक दुसऱ्या एलआयसी गेटवे लिटफेस्टन फेब्रुवारी 20-21 साठी राहणार उपस्थित

मुंबई, जानेवारी 18 : उद्घाटनपर वर्षात भरघोस यश मिळाल्यानंतर, एलआयसी गेटवे लिटफेस्ट या भारतीय भाषांतील लिखाण राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याच्या भारतातील एकमेव व्यासपीठाच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन मुंबईतील एनसीपीए येथे 20 आणि 21 फेब्रुवारी रोजी करण्यात आले असून, त्यामध्ये 15 भाषांमधील 70 लेखक सहभागी होणार आहेत.

या वर्षीच्या समारंभामध्ये, भारतभरातील ज्ञानपीठ सन्मानविजेते, साहित्य अकादमी पुरस्कारांचे मानकरी आणि उदयोन्मुख लेखक यासहित अनेक लेखक समकालीन प्रादेशिक साहित्याची स्थिती याविषयी चर्चा व वादविवाद करणार आहेत.


मराठी लेखक भालचंद्र नेमाडे, हिंदी कवी केदारनाथ सिंग, ओडिया लेखक प्रतिभा रायंड सिताकांत महापात्रा असे ज्ञानपीठविजेते सर्व जण एकाच व्यासपीठावर असणार आहेत.

“आम्हाला या खास कार्यक्रमाच्या पहिल्या आवृत्तीला साहित्य विश्वातून भरघोस प्रतिसाद मिळाला. प्रामुख्याने इंग्रजी भाषेचा प्रभाव असलेल्या वातावरणात प्रादेशिक साहित्य आणि लेखक व वाचक यांना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची नितांत गरज आहे. प्रादेशिक साहित्यप्रेमींचा मोठा सहभाग आणि नव्या स्वरूपाचे कार्यक्रम यांचा समावेश करून ही लोकांची चळवळ करण्याचा मानस आहे,” महोत्सव संचालक मोहन कक्कनादन यांनी सांगितले.

मुंबईतील मल्याळम पब्लिकेशन काक्का आणि कम्युनिकेशन एजन्सी पॅशन4कम्युनिकेशन (पी4सी) यांनी एकत्रित आयोजित केलेल्या कार्यक्रमात, इंग्रजीतील भारतीय लिखाणासहित प्रादेशिक साहित्याला इंग्रजीइतकाच सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.

“यामागील हेतू, भारतातील विविध भाषांतील लेखकांना राष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन देऊन, इंग्रजी साहित्य व प्रादेशिक साहित्य यांचे सह-अस्तित्व व सह-वाढ यासाठी प्रयत्न केला जाईल, ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय विविधतेचे जतन केले जाईल,” असे महोत्सवसंचालक एम. सबरीनाथ म्हणाले.

दोन दिवसांच्या महोत्सवात अनेक तज्ज्ञ व्यक्तींकडून विविध सत्रांमध्ये आधुनिक काळातील विविध विषयांवर चर्चा करण्यात येईल. यामध्ये सिनेमामध्ये वास्तव जीवन कल्पनाविश्व यांचा संबंध, इंग्रजी भाषेची भारतीय पुराणकथांमधील व्याप्ती, फेसबुक व व्हाट्सअप अशा सोशल मीडियाचा भारतीय कवी व काव्यावर परिणाम, प्रादेशिक महिला लेखिका आणि मुख्य प्रवाहातील साहित्य



Advisors

Adoor Gopalakrishnan
Resul Pookkuttu
Ravi Subramanian
Satchidanandan
Laxman Gaikwad
Bose Krishnamachari
Uma Da Cunha
C Gouridasan Nair

Festival Director
Mohan Kakanadan
(9820 55 6869)

Executive Director
Sabarinath M
(9819 16 0980)

विश्वापासून त्यांची विलगता याची सद्यस्थिती, मराठी साहित्यातील साठीच्या दशकापासून नव्वदीच्या दशकापर्यंतचे बदल व ट्रेड, समकालीन मल्याळी साहित्यापुढील प्रश्न आणि भाषांतरामुळे साहित्याचे महत्त्व कमी होत असलेले मूल्य हा चिंतेचा विषय आहे.

जगप्रसिद्ध चित्रपट निर्माते अदूर गोपालकृष्णन सल्लागार मंडळाचे प्रमुख होते. या मंडळामध्ये, मराठी लेखक लक्ष्मण गायकवाड, बँकर व लेखक रवी सुब्रमण्यन, केंद्र साहित्य अकादमीचे माजी सचिव व लेखक सत्चिदानंदन, ऑस्करविजेते रसूल पुक्कुट्टी, कोची-म्युझिरिस द्विवार्षिक अध्यक्ष व क्युरेटर बोस कृष्णमाचारी आणि एडिटर व चित्रपट लेखक उमा दा कुन्हा यांचा समावेश असणार आहे.

उद्घाटनपर आवृत्तीत सात भाषांवर भर देण्यात आला - मराठी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, ओरिया व तामिळ. यापैकी काही भाषांसाठी विशेष सत्रे आयोजित केली होती.

गेल्या वर्षी झालेल्या साहित्य समारंभाला साहित्य व चित्रपट क्षेत्रातील पुढील दिग्गज मंडळी उपस्थित होती - गुजराती कवी पद्मश्रीविजेते सीतांशु यशचंद्र, सुबोध सरकार (बंगाल), लीना मनिनाकलई (तामिळनाडूतील चित्रपटनिर्माते व लेखक), गोविंद निहलानी, बेन्यामिन (केरळ), हेमंत दिवाल्ते, सतीष सोलांकुरकर (महाराष्ट्र), अभिनेत्री-दिग्दर्शक नंदित दास, सचिन केतकर (गुजरात), कुरीप्पुझा श्रीकुमार, कल्पेड्डा नारायण, व्ही. आर. सुधीश, मानसी (सर्व केरळ), आणि रामुरामनाथन.

अधिक माहितीसाठी : मोहन कक्कनादन, मोबइल - 9820556869, ईमेल-
gatewaylitfest@gmail.com

www.gatewaylitfest.com

Presented by

Kaakka



P4C

